

June 2, 2023

BSE Limited  
Listing Compliance  
P. J. Towers  
Dalal Street  
Mumbai 400 001

Dear Sirs,

*Scrip Code: 500014*

In pursuance of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find attached a copy of audited financial results of the Company for the quarter/year ended March 31, 2023, which was published in the newspaper, viz. Navshakti on June 2, 2023.

We would like to clarify that we had given instructions to Indian National Press (Bombay) Private Limited ("the Newspaper Publication House") to publish the Company's audited financial results for the quarter/year ended March 31, 2023 in their 2 (two) newspapers, viz. The Free Press Journal and Navshakti on June 1, 2023.

Accordingly, the Newspaper Publication House duly published Company's audited financial results for the quarter/year ended March 31, 2023 in The Free Press Journal on June 1, 2023.

However, the Newspaper Publication House has advised us that due to certain technical reasons at their end, the Company's financial results for the quarter/year ended March 31, 2023 could not be published in Navshakti on June 1, 2023, which the Newspaper Publication House has published today i.e. June 2, 2023.

Please take this on your record and oblige.

Thanking you.

Yours truly,  
For Utique Enterprises Limited

  
Company Secretary

Encl.: a/a

# युटीक एंटरप्रायजेस लिमिटेड

नों. कार्यालय : ९१२ एम्बेस्सी सेंटर, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२९.  
(सीआयएन : एल५२१००एमएच१९८५पीएलसी०३७७६७) दू : ९१+२२-२२८८ ६१००, ईमेल : info@utique.in / www.utique.in

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखांत प्रती भाग माहिती सोडून)

| तपशील                                                                                                            | संपलेली तिमाही |            |            | संपलेले वर्ष (लेखापरीक्षित) |            |
|------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------|------------|------------|-----------------------------|------------|
|                                                                                                                  | ३१-०३-२०२३     | ३१-१२-२०२२ | ३१-०३-२०२२ | ३१-०३-२०२३                  | ३१-०३-२०२२ |
| प्रवर्तनातून एकूण महसुल/उत्पन्न                                                                                  | २,१४२.८६       | ९९४.४६     | १,९७२.७३   | ६,३०९.६६                    | २,५१९.३२   |
| कालवधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)                                                     | ०.४३           | २७.८२      | (४३५.६८)   | ९५.२३                       | (८७.२६)    |
| कालवधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व आणि अपवादात्मक बाबींनंतर)                                                  | ०.४३           | २७.८२      | (४३५.६८)   | ९५.२३                       | (८७.२६)    |
| कालवधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींनंतर)                                                       | ३७.६६          | ८६.९६      | (५५३.०१)   | ६१.८९                       | (१०५.३७)   |
| कालवधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालवधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) | २७०.५७         | (२.३७)     | ३२८.८४     | (१८६.५९)                    | २,०९३.६५   |
| भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रती समभाग)                                                       | ५,५६७.०१       | ५,५६७.०१   | ५,५६७.०१   | ५,५६७.०१                    | ५,५६७.०१   |
| राखीव (ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)                                                                | -              | -          | -          | १,२७४.०४                    | १,४६०.६३   |
| प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य) (अवार्षिक)                                       | ०.०७           | ०.१६       | (०.९९)     | ०.११                        | (०.१९)     |
| १. मूलभूत :                                                                                                      | ०.०७           | ०.१६       | (०.९९)     | ०.११                        | (०.१९)     |
| २. सौम्यकृत :                                                                                                    | ०.०७           | ०.१६       | (०.९९)     | ०.११                        | (०.१९)     |

टीपा :

- तुलना भाष्य करण्यासाठी डिपॉझिट करणारे समभागधारक/करतबधारी (वार्षिकी अफाट देवारी पुनर्रचित/पुनर्रचिती केली आहे.
- कंपनी मील्यवान भातच्या व्यापासच्या व मान्यताप्राप्त एक्सचेंजवर डोरिव्हेंटीफाइड मधील व्यापासत कार्यरत आहे आणि इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड "आयएसटीएम संग्रहित" ("इड एस १०९") प्रमाणे अन्य वेगळा अहवालयोग्य विभाग नाही.
- मागील वर्ष/कालवधी प्रवर्त, समभागामधील गुंतवणुकी प्रत्यक्ष खर्चाधारित कळवल्या जावच्या आणि त्यांच्या निवृत्तवणुकीनंतर होणारी प्राप्ती/तोटा नफा आणि तोटा विवरणात गणाला जावचा. कालवधीमध्ये कंपनीने घोषात अनुसमिती करून अशा गुंतवणुकी इड एस १०९ च्या अनुपालनात अन्य सर्वसमावेशक उत्पन्ना मार्फत परत मूल्यास कळवल्या आहेत. तथापि, मागील वर्षामध्ये कळवलेली शेअर्सची विक्री अचूक आहे.

मूळात कळवलेला नफा आणि पुनर्रचित नफ्याचा संक्षिप्त पुनर्मूळ खालीलप्रमाणे:

भाग I:- वित्तीय निष्कर्षांवर

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही

| तपशील                                     | मूळात कळवलेले | अनुसमिती केलेले | पुनर्रचित |
|-------------------------------------------|---------------|-----------------|-----------|
| कर पूर्वी नफा                             | १,२३१.५१      | (१,३१८.७७)      | (८७.२६)   |
| करोत्तर नफा                               | १,२२९.५४      | (१,३३४.९१)      | (१०५.३७)  |
| इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करांच्या निव्वळ) | -             | २,१९९.०२        | २,१९९.०२  |
| एकूण सर्वसमावेशक उत्पन्न                  | १,२२९.५४      | ८६४.११          | २,०९३.६५  |
| मूलभूत आणि सौम्यकृत ईपीएस                 | २.२१          |                 | (०.१९)    |

भाग II:- ताळेबंदवार

| ३१ मार्च, २०२२ रोजीस रु. लाखांत    |               |                 |           |
|------------------------------------|---------------|-----------------|-----------|
| तपशील                              | मूळात कळवलेले | अनुसमिती केलेले | पुनर्रचित |
| अविद्यमान गुंतवणुकी                | ७८.०५         | २,७३७.४५        | २,८१५.५०  |
| स्थगित कर (मत्ता)/दायित्व (निव्वळ) | (२५.६३)       | २६९.४१          | २४३.७८    |
| इतर इकिटी                          | (१,००७.४०)    | २,४६८.०४        | १,४६०.६३  |
| १ एप्रिल, २०२१ रोजीस रु. लाखांत    |               |                 |           |
| तपशील                              | मूळात कळवलेले | अनुसमिती केलेले | पुनर्रचित |
| अविद्यमान गुंतवणुकी                | ९१.४३         | १,५६१.१४        | १,६५२.५७  |
| स्थगित कर (मत्ता)/दायित्व (निव्वळ) | -             | ४२.७७           | ४२.७७     |
| इतर इकिटी                          | (२,२३६.९४)    | १,६०३.९१        | (६३३.०२)  |

- २८ जुलै, २०२२ रोजी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ अंतर्गत कंपनी निबंधकांकडे ऑपल अंशेत मॅनेजमेंट लिमिटेड ("एएमएल"), कंपनीची एक संपूर्ण मालकीची उपकंपनीने केलेल्या ३० मार्च, २०२३ दिनांकत अजाच्या अनुषंगाने कार्यन्वाच्या नार्दीफा नमूण एएमएलचे न्यायबोडला टाकले. आणि एएमएल चे विसर्जन केले आणि म्हणून कंपनीने एकत्रित वित्तीय विवरणे बनवलेली नाहीत.

- ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षित आकडेवारी आणि आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही पर्यंत मर्यादित पुनर्विलोकित

- तारखेपर्यंत वर्षाच्या आकडेवारी दरम्यानच्या तालानिक आकडेवारी आहेत.

- ३० मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकन केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली.

संचालक मंडळाच्या आदेशाने  
जे. आर. के. सर्मा  
संचालक

ठिकाण: मुंबई

दिनांक : ३० मे, २०२३

NAVSHAKTI 02:06:2023